



कॅश क्रेडीट सिक्युअर्ड (कॉन्ट्रॅक्टरसाठी) कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

१. बँकेच्या छापील नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज कर्जदार व दोन जामिनदार बँकेचे नियमित व नाम-मात्र सभासद तथा के.वाय.सी. सह पूर्तता आवश्यक.
२. कॉन्ट्रॅक्टर परवाना (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट), जी.एस.टी. सर्टिफिकेट, MSME रजिस्ट्रेशन.
३. कामाची वर्क आऊट लिस्ट (वर्क ऑर्डर) (अद्यावत तारखेची) बँकेचे अधिकृत कायदे विषयक सल्लागार यांचे टायटल सर्च रिपोर्ट.
४. ऑडीटेड आढावा पत्रक व नफा तोटा पत्रक (मागील तीन वर्षांचे).
५. इन्कम टॅक्स असेसमेंटस ऑर्डर मागील ३ वर्षांचे.
६. अद्यावत इनकम टॅक्स भरणा केलेले चलन.
७. CIBIL Report.
८. सिटी सर्वे/तलाठी, मिळकतीच्या अद्यावत उता-याची २ मुळ प्रत चतुःसिमा दर्शक आलेख.
९. कर्ज प्रकरणास तारण देत असलेले प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन रिपोर्ट (बँकेचे अधिकृत व्हॅल्युएटरकडून) व दोन वेगवेगळ्या अँगलचे फोटो व फोटोच्या मागे व्हॅल्युएटरची सही घेणे.
१०. प्लॉटचे मागील १३ वर्षांतले व्यवहाराचे 'ड' मुळ पत्रक/सिटी सर्वे उतारा असल्यास मागील १३ वर्षांच्या नोंदी.
११. मुळ तारण मिळकतीचे खरेदी खत व इंडेक्स २ ची मुळ प्रत
अ) सनद ब) ले आऊट क) एन.ए. ऑर्डर, बांधकाम मंजूरी आदेश, बांधकाम मंजूर नकाशा इ.
१२. अर्जदार यांचा व्यवसाय असलेल्या जागेचा उतारा, जागा भाड्याने असल्यास भाडे करार नामा.
१३. जामिनदारांचा उत्पन्नाचा दाखला व मागील ३ वर्षांचे आर्थिक पत्रके व आयकर विवरण पत्रके.

**नोटे :- या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास बँकेने
मागणी केल्यास लागणारी कागदपत्रे.**

